

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-जुलै, २००७ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या विविध उपशिर्षाखालील योजनांतर्गत तरतूदीचे वाटप..

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन शुद्धीपत्रक क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७  
दिनांक :- २७ सप्टेंबर, २००७.

वाचा : शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७,  
दि. १४ सप्टेंबर, २००७.

**शासन शुद्धीपत्रक :-** उक्त दिनांक १४ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये जुलै, २००७ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत झालेल्या योजनांच्या तरतूदी वितरित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयातील पृष्ठ क्र.१९, बाब क्र.१८६ वरील पुणे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील कामांच्या तरतूदी सुपूर्द करण्यात येत असलेला नियंत्रक अधिकारी "अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे" यांच्या ऐवजी "अधिक्षक अभियंता तथा संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे" यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असल्याचे वाचण्यात यावे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००७०९२७१९१५४२००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( वि.रा.ठाकूर )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १, मुंबई.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र २, नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव, जि.पुणे.  
जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ६ वा मजला, विधानमंडळ सचिवालय,  
विधान भवन, मुंबई.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे.

अधिक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे.

अधिक्षक अभियंता तथा संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे.

कार्यासन अधिकारी (कार्यासन- २ / ५ / ६ ), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.  
निवड नरती (का-७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.